

श्री.संजय उपाध्याय यांची महाराष्ट्र गृहनिर्माण
विकास महामंडळावर (MahaHousing) उपाध्यक्ष
म्हणून नियुक्ती करण्याबाबत.

महाराष्ट्र शासन
गृहनिर्माण विभाग

शासन निर्णय क्रमांक : प्रआयो-२०१९/ प्र.क्र.२६/गृनिधो-२

मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक,

३ रा मजला, मंत्रालय, मुंबई- ४०० ०३२.

दिनांक:- ०३ जून, २०१९

वाचा:-

- १) शासन निर्णय, गृहनिर्माण विभाग, महाहौसिंग/२०१७/प्र.क्र.१६१/गृनिधो-२, दि.११.१२.२०१८.
- २) शासन निर्णय, समक्रमांक दिनांक १२ डिसेंबर, २०१८

प्रस्तावना :-

प्रधानमंत्री आवास योजनेतर्गत राज्याने सन २०२२ पर्यंत १९.४० लक्ष घरकुल निर्मितीचे उद्दिष्ट निश्चित केले आहे. सदरचे उद्दिष्ट विहित कालावधीत पूर्ण करण्यासाठी प्रधानमंत्री आवास योजनेतर्गत मोठ्या वसाहतींचे प्रकल्प उभारण्याच्या अनुषंगाने राज्यात घरकुलांच्या निर्मितीसाठी MHADA व्यतिरिक्त पूर्णवेळ कार्यरत राहू शकेल, अशा “ महाराष्ट्र गृहनिर्माण विकास महामंडळ (MahaHousing)” ची स्थापना संदर्भ क्रमांक १ च्या शासन निर्णयान्वये करण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे संदर्भ क्रमांक २ च्या शासन निर्णयानुसार श्री. राजेंद्र मिरगणे यांची महामंडळाच्या सह अध्यक्ष या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. सदर शासन निर्णयातील तरतुदीनुसार महामंडळाच्या संचालक मंडळाची संरचना व प्रशासकिय संरचनेत बदल करण्याचा अधिकार सदर महामंडळाचे अध्यक्ष असलेल्या मा. मुख्यमंत्री महोदयांना आहे. त्यानुसार महाराष्ट्र गृहनिर्माण विकास महामंडळाच्या उपाध्यक्ष पदावर श्री. संजय उपाध्याय यांची नियुक्ती करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

शासन निर्णय :-

श्री. संजय उपाध्याय, ७०३, सदाशिव सोसायटी, शिवाजी नगर, शहाजी राजे मार्ग, विले पार्ले (पूर्व) मुंबई - ५७ यांची महाराष्ट्र गृहनिर्माण विकास महामंडळाच्या उपाध्यक्ष पदावर नियुक्ती करण्यात येत आहे.

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा सांकेतांक २०१९०६०३१७२८३१४४०९ असा आहे. हा शासन निर्णय डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्र राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

(दुर्गाप्रसाद मैलावरम)
अवर सचिव, महाराष्ट्र शासन

प्रत :-

- १) मा.राज्यपालांचे सचिव, राजभवन (पत्राने)
- २) मा.मुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव, मंत्रालय, मुंबई-३२.

- ३) मा.मंत्री (गृहनिर्माण) यांचे स्वीय सहायक, मंत्रालय, मुंबई-३२.
- ४) मा.राज्यमंत्री (गृहनिर्माण) यांचे स्वीय सहायक, मंत्रालय, मुंबई-३२.
- ५) मा.विरोधी पक्षनेता, महाराष्ट्र विधानसभा, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, विधानभवन, मुंबई.
- ६) मा.विरोधी पक्षनेता, महाराष्ट्र विधानपरिषद, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, विधानभवन, मुंबई.
- ७) मा.मुख्य सचिव, महाराष्ट्र शासन, मंत्रालय, मुंबई-३२.
- ८) उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी, महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण, गृहनिर्माण भवन, वांद्रे (पूर्व), मुंबई-५१.
- ९) व्यवस्थापकीय संचालक, शिवशाही पुनर्वसन प्रकल्प मर्यादित, वांद्रे (पूर्व), मुंबई- ५१.
- १०) मुख्य कार्यकारी अधिकारी, झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प, वांद्रे (पूर्व), मुंबई- ५१.
- ११) मुख्य कार्यकारी अधिकारी, धारावी पुनर्वसन प्रकल्प, गृहनिर्माण भवन, वांद्रे (पूर्व), मुंबई- ५१.
- १२) संचालक, नगरपरिषद प्रशासन संचालनालय, मुंबई.
- १३) सह अध्यक्ष, महाराष्ट्र गृहनिर्माण विकास महामंडळावर (MahaHousing), साखर भवन, ३ रा मजला, नरीमन पॉईंट, मुंबई २१.
- १४) श्री. संजय उपाध्याय, ७०३, सदाशिव सोसायटी, शिवाजी नगर, शहाजी राजे मार्ग, विले पार्ले (पूर्व) मुंबई - ५७
- १५) सर्व उप सचिव, गृहनिर्माण विभाग, मंत्रालय, मुंबई.
- १६) निवडनस्ती/ गृनिधो-२ कार्यासन, गृहनिर्माण विभाग, मंत्रालय, मुंबई- ३२.